TRICOM FRUIT PRODUCTS LIMITED

Registered Off: Gat No. 336, 338 to 341, Village Andhori, Taluka - Khandala, Dist. Satara - 415521, Maharashtra, Tel: +91-9920231567, email: Investors@tricofruitproducts.com; Website: www.tricomfruitproducts.com; CIN: L67120PN1995PLC139099

28-05-2025

To,
Department of Corporate Services
Bombay Stock Exchange Limited,
P J Tower, Dalal Street,
Mumbai 400 001

<u>Subject:</u> Newspaper publication of the Unaudited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing copies of newspaper advertisement of the financial results of the company for the quarter and year ended March 31, 2025 as published in Financial Express and in Navrashtra on 28th May, 2025.

Kindly put it your record.

PRAKASH Digitally signed by PRAKASH DATTATRAYA NARINGREKAR 14:39:33 +05'30'

Prakash Dattatraya Naringrekar
Resolution Professional
Reg. No. IBBI/IPA-002/IP-NO00270/2017-18/10783

Date: 26/05/2025

Place: Pune

PUBLIC NOTICE

This Notice inform the public about a property located within the limits of Pune Taluka Haveli, Under the Jurisdiction of Sub-Registrar, Haveli No. 1 to 27, and Village Mujeri (Bibvewadi) within the limits of Pune Municipal Corporation, Nagar Bhumapan. No.-696/3 with an Area 8600 Sq.m owned by 1. Vijay Krushnaji Gawade, 2. Deeapk Krushnaji Gawade, 3. Maruti Krushnaji Gawade, 4. Yamunabai Krushnaji Gawade, 5. Fulabai Krushnaji Gawade. regarding the sale of the said property, we have decided to give the purchase to our Client, The said owner has given assurance that the said property is completely free and risk-free except for the charge of and if there is any kind of mortgage, donation, prize, purchase, stock deed, alimony, lien, lease, clan, bond, choli bangle, contract, occupancy, rental agreement, inheritance right, food, court seizure or any other bank/private financial institution charge regarding the said property, they should meet in person at the address below with the original documents within 15 days from the date of publication of this public notice and confirm it. If no objection is raised within the said period, our agents will complete the further transaction regarding the said property, assuming that there is no such right. Objections received after the said period will not be considered.

Adv. Ajay Khilari Pune, Date : 27.05.2025. Fourth Floor, Avenir, Ghole Road, Shivajinagar, Pune - 411005. Mo. No. 8854883555

CORRIGENDUM TO E-AUCTION SALE NOTICE UNDER IBC, 2016 MUDHAI DAIRY PRIVATE LIMITED (In Liquidation) CIN: U01212PN2008PTC132796 Reg. off.: Gat No. 544, Narayanwadi, Chandoli Road At Post Narayanwadi, Taluka Karad Satara MH 415539 IN

Liquidator office: - 403, Fortune House, Baner-Pashan Link Road, Baner, Pune, Maharashtra - 411045 E- Auction under Insolvency and Bankruptcy Code, 2016 This corrigendum is issued for the general public and all the interested bidders under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, read with the IBBI (Liquidation

Process) Regulations, 2016, in reference to E-Auction Sale Notice published on May 23, 2025. in the Loksatta and Financial Express Newspapers. It is hereby informed that: Prospective Bidders shall submit the requisite documents, including a declaration of eligibility under Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code through the

electronic auction platform only. Prospective bidders shall deposit the Earnest Money Deposit (EMD) through the BAANKNET auction platform and not in the Liquidation Account as mentioned in clause

no. 9 of the Process Document. If the bidder is found ineligible, EMD shall be forfeited.

Additional Lot for E-Auction In addition to Lot 1 and Lot 2, Lot 3 is being introduced for the sale of Industrial Land & Building together with Plant & Machinery as a single combined lot. The details are as:

follows: Lot 3 – Combined Lot: Industrial Land & Building and Plant & Machinery Location: Gat No. 544 & 541, Village Narayanwadi, Pachwad Phata, Chandoli Road,

Taluka Karad, District Satara - 415539 Reserve Price: ₹2,27,00,000/- (exclusive of GST, TDS, and other applicable taxes

EMD Amount: ₹7.00,000/-Bid Increment; ₹5,00,000/-

Prospective buyers who are interested in acquiring the business of the Corporate Debtor as a going concern (i.e., inclusive of both Lot 1 and Lot 2 together) may submit their bid under Lot 3, provided that the combined reserve price condition is met or exceeded.

Date: 28/05/2025 Place: Pune

Dinesh Gopal Mundada (Liquidator in the matter of) Mudhai Dairy Private Limited IBBI/IPA-001/IP-P00286/2017-18/10530

Head Office: Corporate Services Department Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune - 411005 Phone: 020-25537239 / 238

Request for Proposal (RFP)

Bank of Maharashtra invites sealed tenders for "Structural repairs, Site development and Renovation of Flats of Bank's Building at Padmarekha Co-operative Housing Society, Karvenagar, Pune". Prospective bidders may download the tender document of the RFP from Bank's Website www.bankofmaharashtra.in/tenders.

Pre-Bid Meeting is arranged on 02.06.2025 at 11:00 AM. Last Date for submission of RFP is 11.06.2025 Up to 03:00 pm. Technical Bids will be opened at 04:00 pm on 11.06.2025 & Bidders are requested to remain Any further Addenda/Corrigenda/Extension of dates/

Clarifications/ Responses to bidder's queries in respect to the above tender shall only be posted on Bank's website www.bankofmaharashtra.in/tenders and no separate notification will be issued in newspaper. Assistant General Manager (Civil Engineer),

Corporate Services

Tricom Fruit Products Ltd Regd. Office: Gat No 336,338-341, Village Andori Taluka Khandale, Shirval, Pandarour Road, DistSatara - 415521, CIN L67120PN1995PLC13909 STATEMENT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED MARCH 31, 2025 (Rs. In Lakhs) Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended 31.03.2025 31.03.2024 31.03.2024 **Particulars** 31.03.2025 31.03.2024 (Audited) 0.00 Total Income from Operation (net) 0.00 0.00 0.00 Net Profit/(Loss) from ordinary 0.00 0.00 0.00 0.00 activities after tax Net Profit/(Loss) for the period after 0.00 0.00 0.00 0.00 tax (after Extraordinary items) Profit/(Loss) before tax from (9.45)(15.76)(40.05)Discontinuing operation Equity Share Capital 1909.41 1909.41 1909.41 1909.41 Reserves (excluding Revaluation Reserve as 0.00

shown in the Balance Sheet of previous year Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/-each) Basic: (0.05)(0.21)(0.05)(0.08)Diluted: (0.05)(0.21)(0.05)Earning Per Share (After extraordinary items) (of Rs. 10 /- each) Basic: (0.08)(0.05)(0.21)(0.05)Diluted: (0.05)(0.21)(0.05) (0.08)

Note: The above is an extract of the detailed format of Quarter and year ended March 2025 udited Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing and other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results is available on the website of the Company at www.tricomfruitproducts.com and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com For Tricom Fruit Products Ltd

Place:- Mumbai Date: 27.05.2025

Prakash Dattatraya Naringrekas Resolution Professional Reg. No. IBBI/IPA-002/IP-N000270/2017-18/10783

Chetan Kothari CFO & Director DIN: 00050869 ENVAIR ELECTRODYNE LIMITED

Registered Office: Office no. 123, Wing A, Sohrab Hall, 21, Sasoon Road, Pune - 411001

CIN: L29307MH1981PLC023810 Statement Of Standalone Audited Financial Results for the Quarter & Year Ended 31st March, 2025 (Rs.in lakhs except EPS) QUARTER ENDED YEAR ENDED Sr **Particulars** 31/03/202531/03/202431/03/202531/03/2024 No. Audited Audited Audited Audited Total Income from Operation 16.32 76.99 (23.20)(41.52)17.76 (109.54)Profit /Loss for the period (before tax, exceptional items) Profit /Loss for the period before: tax (after exceptional items) (23.20)(60.25)(46.53)(81.46) (60.25)Profit /Loss for the period after Tax (46.53)(23.20)(81.46) Total Comprehensive income for the period (60.25)56.78 80.11 (81.46) Equity Share Capital(Paid Up) 464.00 464.00 464.00 464.00 Other Equity Earnings per Share Basic EPS (0.50)(1.30)(1.00)(1.76)Diluted EPS (1.30)(1.00)(0.50)(1.76)

. The audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2025. have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 26th May, 2025...

. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with relevant rules issued thereunder and othe other accounting principles generally accepted in India.

. The figures for quarter ended March 31, 2025 and March 31, 2024 are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year-to-date figures up to the third quarter of the relevant financial year.

. The Company operates in single reportable segment namely "Industrial Machinery".

The management is exploring new opportunities to setup a manufacturing or trading business.

Place: Chandigarh Date: 26-05-2025 For and on Behalf of Board of Directors Envair Electrodyne Limited **Anil Nagpal** Managing Director

Thursday in Careers, The Indian EXPRESS

Every Monday &

& LOKSATTA

For Advtg. details contact: 67241000



Asset Recovery Branch

Branch: Suyog Plaza, 1" Floor, 1278, Jangali Maharaj Road, Pune-411 004, Mob: 8169178780Email: ubin0578789@unionbankofindia.bank,

Mega E-auction For Sale of Movable / Immovable Properties

E-Auction of 15 days Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the symbolic / physical possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned Borrower (s) & Guarantor (s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder:

Sr. No.	Name of the Branch and Borrowers / Guarantors and Type of Possession	Amount Due	Description of the Properties	Reserve Price	Earnest Money Deposit	Min. Bid Increment By which the Bid is to be increased
d:	ARB - PUNE (7588358627) Mr. Gulab Parvati Shinde (Symbolic Possession)	Rs. 28,46,673.15(Rupees Twenty Eight Lakhs Forty Six Thousand Six Hundred Seventy Three and Paise Fifteen Only) and further interest, expenses thereon.	Residential unit No.202 on second floor in the apartment known as SHIV RESIDENCY constructed on CTS No.25/3 situated at village Ambegaon Bk Tal Haveli District Pune which is situated within local limits of Pune, Municipal Corporation having admeasuring area about 525 Sq. Fts.	Rs. 24,54,000/-(Rupees Twenty-Four Lakh Fifty-Four Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
2	ARB - PUNE (7588358627) Mr. Dattatray Arun Shinde (Physical Possession)	Rs. 25,51,784.95 (Rupees Twenty Five Lakh Fifty One Thousand Seven Hundred Eighty Four and Paise Ninty Five only)	All the piece and parcel of Flat No. F-02 (as per agreement to sale) and Flat No. S-02 (as per building sanction plan), second floor, CTS no 92 in Kamatipura satara area under satara municipality corporation limited Taluka and Dist Satara Pin 415002 admeasuring 825 sq feet i.e 76.64 Sq.meter super built up area	Rs. 19,89,000/- (Rupees Nineteen Lakh Eighty-Nine Thousand Only))	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
3	ARB - PUNE (7588358627) Mr.Shridhar Vithal Ghorpade (Physical Possession)	Rs. 24,18,494.25 (Rupees Twenty Four Lakh Eighteen Thousand Four Hundred Ninty Four and Paise Twenty Five only)	All the piece and parcel of flat No. S-01, Second floor, Golden orchid building, at CTS no 92, Kamathipura Satara Tal Dist Satara Pin 415002 admeasuring 825 sq Feet I.E. 76.64 sq. meter super built up area	Rs. 19,89,000/- (Rupees Nineteen Lakh Eighty-Nine Thousand Only))	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
4 ARB - PUNE (7588358627) Dipak Shivram Barge (Physical Possession)		Rs.18,55,355.82 (Rupees Eighteen Lakh Fifty Five Thousand Three Hundred Fifty Five and Paise Eighty Two only)	All and singular their development right in All that piece or parcel of Land admeasuring 100 sq mtrs and 81.31 sq.mtrs construction on it lying being situate at village sadar Bazar Peth Satara having CTS No.245/A1	Rs. 17,44,000/-(Rupees Seventeen Lakh Forty Four Thousand Only	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
5	ARB - PUNE (7588358627) Mr.Santosh Popat Chavan (Symbolic Possession)	Rs.14,70,902.00 (Rupees Forteen Lakh Seventy Thousand Nine Hundred Two only) as per demand notice date 12-09-2019 plus further interest and expenses thereafter.	Property No.1: Residential plot vide CTS No.259 and 260A, Muncipal No.273/1 and 277/1, measuring 543.58 Sq.Ft., situated near Laxmi Mata Temple and New English school, off pune Solapur highway, Hadapsar, Tal Haveli, Pune 411028	Property No.1 :- Rs. 18,10,000/- (Rupees Eighteen Lakh Ten Thousand only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
			Property No.2: Residential plot vide CTS No.301, Muncipal No.273/1, measuring 251.87 Sq.Ft.situated near Laxmi Mata Temple and New English school, off pune Solapur highway, Hadapsar, Tal Haveli, Pune 411028	Property No.2:- Rs.7,66,000/-(Rupees Seven Lakh Sixty-Six Thousand only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
6	ARB - PUNE (9860226777) Mrs. Shama Hussen Pathan (Physical Possession)	860226777) rs. Shama Hussen athan Five Thousand Two Hundred Eighty Two and paisa Eight Only) as per Demand notice dated 25-10-2018 at village Bhavani Peth, Taluka: Haveli, District-Pune which is situated within local lime. of Pune Muncipal Corporation and also situated within the jurisdiction of Sub Regist		Rs. 77,83,000/- (Rupees Seventy Seven Lakhs Eighty Three Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
7	ARB -PUNE 78780 (9860226777) Mrs. Shital Shrikant Shinde (physical possession)	Rs.25,50,216.87 (Rupees Twenty Five Lakh Fifty Thousand Two Hundred Sixteen and Paise Eighty Seven only) as per demand notice dated 30-06-2023 and Further Interest, Costs and expenses thereafter	All the piece and parcel of Flat No. F-02 (as per agreement to sale), Fourth Floor, Golden Orchid Building, at CTS no 92 in Kamatipura Satara area under Satara Municipality Corporation limit, Taluka and Dist Satara Pin 415002 admeasuring 825 sq feet i.e 76.64 Sq.meter super built up area	Rs. 24,54,000.00 Lakhs (Rupees Twenty Four Lakh Fifty Four Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
8	ARB - PUNE (7498474301) Mr. Ateesh Sitaram Sahu (Symbolic Possession)	Rs. 29,31,640.01 (Rupees Twenty Nine Lakhs Thirty One Thousand Six Hundred Forty and One Paisa Only) as per demand notice dated 18.11,2024 + Interest and Expenses thereon after	All that piece and parcel Flat No. 405, Fourth Floor, D-Wing, Nircon Oakwood Apartment, Survey No. 48/42, Village-Narhe, Taluka - Haveli, Dist-Pune, Flat area admeasuring about 575 Sq.Ft. i.e. 53.43 Sq. Mtrs Built-up area along Single Car Parking No.P-17, Area admeasuring 9.29 Sq.Mtrs i.e. 100 Sq.ft. along undivided share in land and within the registration District Pune, Sub-District Haveli, Sub-Registrar, Haveli and within the local limit of Pune Zilla Parishad Taluka Panchayat Samiti Haveli.	Rs. 22,97,000 /- (Rupees Twenty-Two Lakhs Ninety Seven Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty- Five Thousand Only)
9	ARB - PUNE 78780 (9967917032) M/s Reddy Catering Services (Symbolic Possession)	Rs.3,55,42,620.83 (Rupees Three Crore Fifty - Five Lakh Forty-Two Thousand Six Hundred Twenty and paisa Eighty - Three Only) as per Demand notice dated 13.08.2024 and further interest, cost and expenses thereafter.	All that piece and parcel of the land admeasuring 850 sq. mtr. (805 Sq. mtrs. As per Property Card Extract) out of total land admeasuring 00 H 99.50 R, out of Survey No.222/2/1D, CTS No.2104/D, TPS Final plot no. 70/13, lying and situated at Village Yerawada (Kalyani Nagar) Taluka – Haveli, District – Pune – 411 006 Within the limits of Pune Muncipal Corporation and Registration District Pune, Sub – District Taluka – Haveli Owned by Mr. Akki Ratnayya Chinnapeddya Reddy and Mr. Akki Ramanaya Chinnapeddya Reddy and the said land is bounded as under: - Boundaries of Property: : North: Kalyani Nagar Road, South: Survey No. 222/2/1D(P), East: TPS Final Plot No. 70/14, West: Survey No. 222/2/1D(P)	Rs.6,46,00,000 (Rupees Six crore Forty-Six Lakh Only)	10% of the Reserve Price	Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only)
10	ARB - PUNE (9913337155) M/s. Parag Powder Coating & Engineering Work, A Proprietory firm through its	Rs.2,62,17,446 (Rupees Two Crore Sixty-Two Lakhs Seventeen Thousand Four Hundred Forty-Six Only) as per demand notice dated 03.04.2021 plus further interest and charges thereafter.	Property No.1: All that piece and parcel of N.A Land admeasuring 00H 04R+ Pot Kharaba 00H 01 R i.e totally admeasuring 00H 05 R, together with construction raised thereon GAT No.37, lying and situated at Village Indavali Tarph Kudal, Tal- Jawali, Dist-Satara and within the limits of Village Grampanchayat Indavali Tarph Kudal, Zilla Parishad Satara and Taluka Panchayat Samiti Jawali and Registration District Satara, Sub-District Taluka- Jawali owned by Mr. Rajendra Balasaheb Shinde and said land	Rs.17,48,000/- (Rupees Seventeen Lakhs Forty-Eight Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
	Proprietor - Mr. Sanjay Balasaheb Shinde (Property No. 01 - Physical Possession & Others - Symbolic Possession)	roperty No. 01 - nysical Possession & thers - Symbolic	Property No.2: All that piece and parcel of N.A Land admeasuring 00H 95.5R together with construction if any raised and to be raised thereon GAT No.281,(totally admeasuring 03 H 44R+ Pot Kharaba 00H 38R) lying and situated at Village Bhiwadi, Tal-Jawali, Dist- Satara and within the limits of Village Grampanchayat Bhiwadi, Zilla Parishad Satara and Taluka Panchayat Samiti Jawali and Registration District Satara, Sub-District Taluka-Jawali. owned by Mr. Rajendra Balasaheb Shinde	Rs.36,58,000/- (Rupees Thirty-Six Lakhs Fifty-Eight Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
	70		Property No.3: All that piece and parcel of N.A Land admeasuring 00H 95.5R together with construction if any raised and to be raised thereon GAT No.281,(totally admeasuring 03 H 44R+ Pot Kharaba 00H 38R) lying and situated at Village Bhiwadi, Tal-Jawali, Dist- Satara and within the limits of Village Grampanchayat Bhiwadi, Zilla Parishad Satara and Taluka Panchayat Samiti Jawali and Registration District Satara, Sub-District Taluka, owned by Mrs. Yogita Rajendra Shinde.	Rs.36,58,000/- (Rupees Thirty-Six Lakhs Fifty-Eight Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
			Property No.4: N.A Land admeasuring 00H 40R out of Gat No.72/2,(totally admeasuring 00H 78R+ Pot Kharab 00H 03R), lying and situated at Village Mulikwadi, Tal-Phaltan, Dist-Satara, owned by Mr. Sanjay Balasaheb Shinde	Rs.31,40,000/- (Rupees Thirty-One Lakhs Forty Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)
			Property No.5: N.A Land admeasuring 00H 41R out of Gat No.72/2,(totally admeasuring 00H 78R+ Pot Kharab 00H 03R), lying and situated at Village Mulikwadi, Tal- Phaltan, Dist- Satara	Rs.32,19,000/- (Rupees Thirty-Two Lakhs Nineteen Thousand Only)	10% of the Reserve Price	Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only)

For detailed terms and condition of the sale, Branch contact detail, Registration and Login and Bidding Rules visit https://www.unionbankofindia.co.in/auction-property/view-auction-property/aspx. Note: All bidders are requested to visit the above site & complete the registration, KYC updation & payment 3 to 4 days before date of E-auction to avoid last minute rush.

> Date & Time of E-Auction: 13/06/2025 (12.00 Noon to 5.00 PM) The English version shall be final if any question of interpretation arises.

Only)

Pune



epaper.financialexpress.com

Authorized Officer,

Union Bank of India

जॅक विटकाफ यांनी पीसीसीसोबतचा

ऐतिहासिक

अविश्वसनीय असल्याचे म्हटले. या

सर्वांसोबत, चांगपेंग झाओ होते, जे एक

क्रिप्टो एक्सचेंज चालवतात, ज्यांना

सल्लागार बनवले आहे. अमेरिकेत

मनी लाँड्रिंग प्रकरणात झाओला

चार

फसवणुकीचे आरोप

तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

हेरो आणि फोकमन यांच्यावर त्यांच्या

माजी व्यावसायिक भागीदारांनी

फसवणुकीचा आरोप केला आहे. हिरो

तुरुंगात गेला आहे आणि फोकमनवर

बुद्धिबळ शिकवण्याच्या बहाण्याने

मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

विकण्याच्या आरोपाखाली

आपला

पाकिस्तानमधील

अलिकडेच

ऑपरेशन सफेद सागरः जेव्हा घुसखोर-पाकी सैनिकांना हाकलले होते

🕨 दिल्ली, नवराष्ट्र ब्युरो. २६ मे १९९९ रोजी कारगिल युद्धादरम्यान सुरू करण्यात आलेल्या 'ऑपरेशन सफेद सागर'चा २६ वा वर्धापन दिन सोमवारी भारतीय हवाई दलाने साजरा केला. या ऑपरेशनचा उद्देश जम्म आणि काश्मीरच्या कारगिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय चौक्यांवर कब्जा करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना आणि घसखोरांना हाकलून लावणे हा होता. २६ मे १९९९ ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. या दिवशी भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू केले. भारतीय हवाई दलाने ट्विटरवर 'ऑपरेशन सफेद सागर' चा व्हिडीओ शेअर केला आहे. कारगिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय चौक्यांवर कब्जा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला आणि

ऑपरेशनची वैशिष्ट्ये : ऑपरेशन सफेद सागरमध्ये मिराज २०००, मिग-२१, मिग-१७, जग्वार, मिग-२३, मिग-२७, चेतक आणि मिग-२९ ही विमाने वापरली गेली.

घुसखोरांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने

ऑपरेशन विजय अंतर्गत सैन्याला पाठिंबा

देण्यासाठी हे करण्यात आले.

ऑपरेशन सिंदूरने पुन्हा दाखवली हवाई दलाची ताकद 24 तास रडारदारे देखरेख

'ऑपरेशन सफेद सागर' चा वर्धापन दिन अशा वेळी साजरा केला जात आहे जेव्हा अलीकडेच हवाई दलाने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. ७ मे रोजी सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान आणि काश्मीरमधील (पीओके) अनेक दहशतवादी



तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांचे ९ तळ उद्धवस्त झाले आणि १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या पश्चिमेकडील भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, जे भारताने यशस्वीरित्या हाणून पाडले. प्रत्युत्तरादाखल, भारताने पाकिस्तानी हद्दीतील निवडक लष्करी तळांना लक्ष्य केले.

चादरीवरून पडले सफेद सागर नाव खरंतर, कारगिलच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर डोंगराळ आणि दुर्गम होता, ज्यामुळे तो पांढऱ्या समुद्रासारखा दिसत होता. या कारणास्तव या ऑपरेशनला 'ऑपरेशन सफेद सागर' असे नाव देण्यात आले. या ऑपरेशनने उंचावरील युद्धभूमी

किती आव्हानात्मक आहे हे दाखवून दिले. खराब हवामानामुळे लढाऊ विमानांना उड्डाण करण्यात आणि हल्ला करण्यात अडचणी येतात. विमानांची दिशा मर्यादित होते. बर्फाळ खडकांमुळे बऱ्याच वेळा लष्कराचे बंकरही दिसत नव्हते.

गोळा करण्यातही मदत केली.

हवाई दलाने याचे वर्णन अनेक प्रकारे वापरण्याची क्षमता दाखवून दिली आणि तसेच, हवाई शक्तीच्या वापराद्वारे पूर्ण 'अभूतपूर्व' असे केले. या ऑपरेशनने स्थानिक संघर्षात मर्यादित[े]हवाई मालमत्ता विकसित युद्ध वाढविण्याच्या भूमिकांमध्ये हवाई शक्ती प्रभावीपणे वापरता येतात हे सिद्ध केले. कल्पनेलाही त्यांनी मोडन काढले.

ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत हे युद्ध हवाई

दलाच्या जवानांसाठी नवीन होते. हवाई

दलाला रडारद्वारे २४ तास देखरेख ठेवण्यास

सांगण्यात आले. त्याला अत्यंत दुर्गम

असलेल्या भागात विमानाने जाण्यास

सांगण्यात आले. पाकिस्तानी सैन्य दुर्गम भागात

घुसखोरी करण्यात पुर्णपणे गुंतले होते आणि

ही घुसखोरी रोखण्यासाठी हवाई दलाला हवेत

तैनात करण्यात आले. एवढेच नाही तर हवाई

दलाने लष्कराला खूप मदत केली. तो

सैनिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी

घेऊन जात असे आणि आवश्यक वस्तू

पोहोचवत असे. हवाई दलाने शत्रुंबद्दल माहिती

बिलालशी संबंध ; एरिक आणि डोनाल्ड ज्युनियरची भागीदारी

ट्रम्प-पाकमध्ये झाला मोठा करार

ष्ट्रिल्ली, वृत्तसंस्था. ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्डे ट्रम्प यांनी पाकिस्तानचे कौतुक करून भारतासह जगाला आश्चर्यचिकत केले. पाकिस्तानबद्दलच्या या अनपेक्षित कौतुक आणि प्रेमामागील एक प्रमुख कारण म्हणजे वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल (डब्ल्यूएलएफ) ही क्रिप्टो करन्सी कंपनी आहे ज्यामध्ये ट्रम्प कुटुंबाचा वाटा आहे आणि पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिल (पीसीसी) यांच्यातील करार असल्याचे मानले जाते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर २७ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये हा करार झाला. ट्रम्प यांचे पुत्र एरिक, डोनाल्ड ज्युनियर इत्यादींचा डब्ल्यूएलएफमध्ये हिस्सा आहे. कंपनीच्या सह-संस्थापकांपैकी एक जॅक विटकाफ आहे. तो ट्रम्प यांचे विशेष सल्लागार आणि पश्चिम आशियातील अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकाफ यांचा मुलगा आहे. त्याने अलिकडेच एका अमेरिकन ओलिसाची हमासकडून सुटका केली. स्टीव्ह हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसाठी किती खास आहेत याचा अंदाज त्यांनी २ मे रोजी त्यांचा दुसरा मुलगा ॲलेक्स विटकाफ याची यूएस होलोकॉस्ट मेमोरियल

डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना

जॅक विटकाफसोबत चेस हेरो आणि जॅक फोकमन होते जे पाकिस्तानच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि ब्लॉकचेन स्थापित करण्यासाठी पीसीसीशी वाटाघाटी करण्यासाठी डब्ल्यूएलएफच्या वतीने इस्लामाबादला गेले होते. ते दोघेही डब्ल्यूएलएफचे सह-संस्थापक आहेत

उच्च लष्करी अधिकाऱ्यांना भेटले : या तिघांचे पाकिस्तानमध्ये सरकार प्रमुखांसारखे स्वागत करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ नृत्य आणि गायन झाले आणि ढोल वाजवले गेले. त्यांनी सरकार आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. तो लाहोरलाही गेला. जॅक विटकाफने 'एक्स' वर याचे अनेक फोटो शेअर केले आणि ट्रम्पप्रमाणेच पाकिस्तानचे कौतुक केले.

कौन्सिलमध्ये नियुक्ती केली आहे यावरून

येतो. पाकिस्तान सरकारने स्थापन केलेल्या

पीसीसीचे सीईओ बिलाल बिन साकिब

आहेत. पीसीसी ही अलिकडेच स्थापन

झालेली कंपनी आहे. डब्ल्यूएलएफची

स्थापनादेखील २०२४ मध्ये झाली आणि

ट्रम्प कुटुंबाचा त्यात ६० टक्के हिस्सा आहे. बिलाल यांना या वर्षी २० मार्च रोजी पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. करारापूर्वी, डब्ल्यूएलएफने एका पोस्टद्वारे बिलालची

सल्लागार नियुक्ती जाहीर केली होती.

आदिवासी महिलेवर गॅगरेप, कायदा सुव्यवस्थेला धक्का

मप्रतील घटनेवरून काँग्रेसने केंद्राला घेरले

■ दिल्ली, नवराष्ट्र ब्युरो. मध्य प्रदेशातील खंडवा येथे आदिवासी महिलेवर झालेल्या घृणास्पद सामृहिक बलात्काराच्या घटनेला आदिवासी निर्भया प्रकरण असे संबोधत काँग्रेसने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून भाजपा सरकारला घेरले आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. विक्रांत भुरिया यांनी भाजपा सरकार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका केली. भरिया म्हणाले की, देशात सतत वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे प्रत्येकाचा आत्मा थरथर कापतो. परंतु सरकार आणि प्रशासन गाढ झोपेत आहे. खांडवा घटनेबाबत विक्रांत भुरिया म्हणाले की, आरोपीने दारूच्या नशेत एका आदिवासीँ महिलेवर सामृहिक बलात्कार केला आणि नंतर लोखंडी रॉड घालून तिचे गर्भाशय आणि आतडे बाहेर काढले. पीडित महिलेचा वेदनेने मृत्यू झाला आणि जेव्हा तिची १६ वर्षांची मुलगी घटनास्थळी पोहोचली तेव्हा ती देखील धक्क्यामुळे बेशुद्ध पडली. राज्य सरकार फक्त दावे आणि

आश्वासनांमध्ये गुंतले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे गृहमंत्रिपद असूनही राज्यात अशा घटना घडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, मध्य प्रदेशात बलात्काराच्या घटनांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि यापैकी २६ टक्के प्रकरणांमध्ये बळी आदिवासी समुदायातील महिला

पूर्णवेळ गृहमंत्र्यांची नियुक्ती आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मे रोजी मध्य प्रदेशातील भोपाळच्या

दौऱ्यावर येत आहेत. जिथे महिला परिषद आयोजित केली जात आहे. मध्य प्रदेशात पोहोचण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महिलांच्या सरक्षेसाठी ठोस पावले उचलली जातील याची खात्री करावी. यासोबतच मध्य प्रदेशात लवकरात लवकर पूर्णवेळ गृहमंत्री नियुक्त करावा. यासोबतच, खांडवा येथे झालेल्या गुन्ह्यातील दोषींना जलदगती न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. काँग्रेस या मुद्यावर गप्प बसणार नाही आणि सरकारच्या महिलाविरोधी आणि आदिवासीविरोधी धोरणांवि उतरून लढेल.

QUICK NEWS

मुंबईतील अतिवृष्टीमुळे राष्ट्रवादीच्या बैठका रद्द मुंबई, मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या

अतिवृष्टीमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार यांच्यातर्फे आयोजित दोन महत्त्वाच्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. या बैठका मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा निरीक्षक आणि बुधवारी विद्यमान खासदार व आमदार, माजी खासदार व आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणुक २०२४ उमेदवार, फ्रंटलचे अध्यक्ष आणि सेल राज्यप्रमुख यांच्यासाठी नियोजित होत्या.

या बैठका यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी २ वाजता होणार होत्या. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी सर्व संबंधितांना या रद्द झालेल्या बैठकीची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रम्प म्हणाले, पुतिन झाले वेडे रशिया म्हणतो, ते देशाचे मृत्यूची पुष्टी नाही हल्ल्यांची कहाणी रक्षण करत आहेत ड्रोन डागले रशियाने 🚺 🔃 युक्रेनवर रविवारी रात्री

🕨 मॉस्को, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्लादिमीर पुतिन यांच्यावर केलेल्या टीकेवर रशियाने सोमवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की, त्यांचे अध्यक्ष रशियाचा बचाव करत आहेत आणि हे हल्ले प्रत्युत्तर म्हणून केले जात आहेत. युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा ड्रोन हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या रशियन राष्ट्राध्यक्षांना वेडा म्हटले. ट्रम्प यांनी तीव्र टिप्पणीत लिहिले की ते पूर्णपणे वेडे झाले आहेत! ते

कातळशिल्पांना 'जागतिक वारसा'-आशीष शेलार

पुंबई, (वा.) राज्यातील कातळशिल्प वारसा स्थळां'च्या यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले.

पु.ल.देशपांडे कला अकादमी येथे शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असे सांगून ते म्हणाले की. कातळशिल्पांची प्रसिद्धी व्हावी यासाठी समाजमाध्यमांचा वापर करावा. चांगल्या दर्जाची छायाचित्रे अपलोड करण्यात यावी. डॉक्युमेंट्रीसंदर्भात आंतरराष्ट्रीय संस्थांची पारदर्शक पद्धतीने निवड करावी.

मुनीरने शरीफना बनवले मुर्ख

पाकिस्तान नेहमीच खोटे बोलण्यात माहिर मानला जातो. त्यामुळे तेथील उच्च अधिकारीसुद्धा निर्लज्जपणे खोटे बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. एकंदरीत वर्तनावरून पाकिस्तानची भाषा

खोट्याची असल्याचे स्पष्ट होते. याचा एक उत्तम नमुना अलिकडेच समोर आला आहे. वास्तविक, जेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यात आले तेव्हा त्यांनी एका डिनर प्रोग्रामचे आयोजन

केले होते, त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी स्वतःबद्दल बढाई मारण्याची एकही संधी सोडली नाही. यावेळी त्यांनी पंतप्रधान शरीफ यांना भेट म्हण्न पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला केल्याचे एक चित्र भेट दिले. परंतु आता याच चित्रामुळे पाकिस्तानचे जगात हसे होत आहे. ते भारतावरील हल्ल्याचे नाही तर चिनी सैन्यासोबतच्या लष्करी सरावाचे आहे. हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक पाकिस्तानी सैन्याच्या खोट्या गोष्टींची खिल्ली उडवत आहेत.

🔪 इस्लामाबाद, वृत्तसंस्था. पाकिस्तानचा पायाच मुळी खोटा आहे

भारतावरील हल्ल्याचे सांगुन चीनच्या लष्करी सरावाचे चित्र दिले भेट

कटकारस्थान • सतलजचा पाणीप्रवाह ७५ टक्क्यांनी घटला

चानने गुपचुप रोखले पाणी

🔪 बीजिंग, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यात येईल, असे स्पष्टपणे भारताने बजावले आहे. यावरून दोन्ही देशांत तणाव सुरू असतानाच चीनने गुपचूप भारताने पाणी अडवल्याचे उघड झाले आहे. चीनची ही नवी कुरापत आहे. अलिकडेच सतलजच्या पाण्याच्या प्रवाहाच्या उपग्रहातून मिळणाऱ्या डेटावरील संशोधनातून ही कुरापत उघड झाली आहे. भू-स्थानिक संशोधक आणि नासाचे माजी स्टेशन मॅनेजर डॉ. वाय. नित्यानंद यांनी हे संशोधन केले असून उपग्रहातून मिळालेल्या सतलजच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याचे दिसून येते. नदी तिबेटमधून भारतीय सीमेत प्रवेश करण्यापूर्वी पाण्याच्या प्रवाहात ही घट होत आहे.



५ वर्षात ७५% पेक्षा कमी!

नित्यानंद यांनी ट्विटरवर सांगितले आहे की, गेल्या पाच वर्षांत सतलज नदीतून भारतात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांह्रन अधिक कमी झाले आहे. डेटा शेअर करताना त्यांनी चीनकडन येणाऱ्या पाण्यावर भारत नियंत्रण ठेवत आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. सतलजमधून भारतात येणाऱ्या पाण्यामध्ये ही मोठी घट होण्याची दोन महत्त्वाची कारणे असू शकतात. पहिले म्हणजे, चीनने पाण्याचा प्रवाह बदलला आहे.

लोकांचा मृत्यू झाला होता १ कूझ क्षेपणास्त्रेही युक्रेनवर डागण्यात आली

विनाकारण अनेक लोकांना मारत आहे आणि मी फक्त सैनिकांबद्दल बोलत नाहीय. युक्रेनियन शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले ्कारणाशिवाय. मी नेहमीच म्हटले आहे की त्यांना

पडल्याची पुष्टी झालेली नाही, परंतु युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या २४ तासांत ईशान्य सुमी 🔰 दिवस आधी रशियन हल्ल्यात प्रदेशात रशियन गोळीबारात एका नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांत या भागाला वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे.

> फक्त त्याचा एक तुकडा नाही, आणि कदाचित ते आता खरे ठरत आहे. पण, जर त्यांनी असे केले तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल. त्याचप्रमाणे, कोणत्याही राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीदेखील त्यांच्या देशासाठी काहीही चांगले करत नाहीत. त्याच्या तोंडून निघणारी प्रत्येक गोष्ट संपूर्ण युक्रेन हवे आहे, समस्या निर्माण करते.

२० दिवस आधीच मासेमारी बंद

👠 मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हीजन डॉक्युमेंट २०४७ तयार करत असताना वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा प्रामुख्याने समावेश असावा. तसेच या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबंधित भविष्याचा वेध घेणाऱ्या सर्वच ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या 'जागतिक घटकांचा जसे अधुनिक तंत्रज्ञान, एआयचा वापर यांचा समावेश करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरमंत्री नितेश राणे यांनी दिल्या

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविणेत येते की, मौजे किवळे येथील सर्व्हे नंबर ७७/१, यांसी एकण क्षेत्र ०१ हे. १७ आर या जमीन मिळकतीचे दि. ०८/०८/१९८४ रोजीचे हवेली क्रं. २ यांचे दप्तरी नोंदविलेले मुळ खरेदीखत दस्त क्रं. ६३४८, त्याची सुची क्रं. २ व पावती श्री. रामनिवास बनारसीदास आगरवाल उर्फ गुप्ता यांचेकडून गहाळ झालेले असून, सदर दस्तऐवज कोणास सापडल्यास, ते त्यांनी मला खालील पत्त्यावर आणून द्यावेत.

दि. २७/०५/२०२५ सही/ ॲड. चंद्रकांत नाणेकर पत्ता : बी-१०१, ओम रेसिडेन्सी, माऊली गार्डन मंगल कार्यालयासमोर. २६५/८, बाणेर, पुणे-४११०४५,

फोन - (०२०) २७२९२४२५ मो. नं. - ९५७९६६७७५२

नावात बदल

माझे पूर्वीचे नाव आप्पासाहेब बाळगोडा पाटील असे लागले होते. तरी माझ्या नावामध्ये बदल झाला असून माझे खरे नाव आप्पासो बाळगोंडा पाटील या नावाने ओळखावे.

सही/-आप्पासो बाळगोंडा पाटील

नावात बदल

पूर्वीचे नाव **महावीर** आप्पासाहेब पाटील असे लागले होते. तरी माझ्या नावामध्ये बदल झाला असून माझे खरे नाव **महावीर** आप्पासो **पाटील** या ओळखावे. सही/-

महावीर आप्पासो पाटील

Name was

Balgonda Patil. All future purpose new name please

Appasaheb Balgouda Patil. Now It is changed and my New Name is Appaso take this note.

CHANGE IN NAME

old

Appaso Balgonda Patil

CHANGE IN NAME

My old Name was Mahavir Appasaheb Patil. Now It is changed and my New Name is Mahavir Appaso Patil.

All future purpose new name please take this note.

> Sd/-**Mahavir Appaso Patil**

ज्यांती मल्होत्राला दिलासा नाहीच

🔪 हिसार, वृत्तसंस्था. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला दिलासा मिळाला नाही. सोमवारी हिसार न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. यापूर्वी २२ मे रोजी ज्योतीच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यानंतर हिसार न्यायालयाने कोठडी ४ दिवसांनी वाढवली होती. ३३ वर्षीय ज्योतीला कोठडीच्या शेवटी न्यायालयात हजर करण्यात आले.

जाहीर आवाहन सर्व लोकांना कळविण्यात येते की अमित दौलतरा

जाधव. मु.पो जुन्नर, तालुका जुन्नर जिल्हा पणे. पिन. झालेले असन त्यांच्या नावावर असलेले हिरो कंपनीचे मेस्ट्रो हे दुचाँकी वाहन नंबर. MH.14.FK.1795. हे त्यांची एकमेव कायदेशीर वारसदार पत्नी श्रीमती सारिका अमित जाधव यांच्या नावावर पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयात करण्यात येणार आहे. याबाबत कोणाचीही काही तक्रार असल्यास सात दिवसाच्य आत कार्यालयात कळवावे अन्यथा कोणाची काहीही तक्रार नाही हे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल दिनांक.28.5.2025. श्रीमती सारिका अमित जाधव

मु पो जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे पिनकोड.410502

जाहीर नोटीस

तमाम जनतेस ह्या जाहीर नोटीसदारे कळविण्यात येते कि. फ्लॅट नं- ८०२. ८ वा मजला. बिल्डींग नं- ऄ निलनी अपार्टमेंट्स या प्रकल्पामधील बांधलेल्या सर्वे नं १५६/२/१/१. सिटी सर्वे नं, ११०५, गांव- औंध.ता. हवेली. जि. पुणे, सदर सदनिका हि श्री. नितीन सुदामराव जगताप आणि श्री. सुदामराव जिजाबा जगताप यांच्या संयुक्त मालकीची होती व आहे, त्यासंबंधी नोंदणीकृत करारनाम्याद्वारे दस्तऎवज क्र. ६२११/२००१, दुय्यम निबंधक (हवेली- २) दि. १८/०८/२००१ रोजी नोंदणी केलेली आहे

सदर मिळकतीमध्ये श्री. सुदामराव जिजाबा जगताप ह्यांचे दिनांक ०५/०३/२००९ रोजी मयत झाले आहेत. सदर मयताचे कायदेशीर वारस हिंदू स्क्सेशन ऍक्ट १९५६ (वर्ग -१) प्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत.

अनु. क्र.	नावे	वय	मयतासोबतचे नातेसंबंध
1.	श्रीमती. मधुमती सुदामराव जगताप	७९	पत्नि
2.	श्री.नितीन सुदामराव जगताप	42	मुलगा
3.	सौं.सविता संभाजी काकडे	ૡૡ	मुलगी
4.	सौं.संगीता संभाजी चव्हाण	५६	मुलगी

वरील परिस्थितीत, वर उल्लेख केलेल्या फ्लॅटच्या संदर्भात आणि/किंवा त्याच्या ध कोणत्याही व सदर सदनिकेच्या अनुषंगाने कुणाची हरकत. दावा. तक्रार. तारण. गहाण, दान, बोजा, पोटगी वा अन्य तत्सम कोणत्याही बोजाचा, वहिवाटीचा दावा असल्यास त्या व्यक्तींनी । संस्थांनी त्यांच्याकडे असणा-या कागदोपत्रांसह लेखी हरकत ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १५ दिवसांचे आत खालील पत्त्यांवर सादर करावी. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती । दाव्यांची दखल घेतली जाणार नाही.

वर उल्लेख केलेल्या सदर करारनाम्याच्या व सदर सदनिकेच्या अनुषंगाने काही संपर्क साधावयाचा असल्यास पुढील पत्त्यावर साधावा. ही जाहीर नोटीस जनहितार्थ प्रसिध्द केली.

ओजस रो हाउस नंबर 2, लक्ष्मण नगर, बालेवाडी., पुणे 411045

मोबार्डल :- ९८८१९०८२४१

अनुसया (अजित)नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पुणे

रजि.क.पी.एन.ए./(पी.एन.ए.)/आर.एस.आर./(सी.आर.)७६१/९१-९२ फो.नं. ७४४७४६८१४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०

विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांकरीता)

प्रमाण पात्रपायक्रिया। अनुसया (अजित) नागरी सहकारी पतर्सस्था गर्यादित, पुणे मुख्य कार्यालय : अनुसया भवन, हाडको रोड, सासवड ता. पुरंदर जि. पुणे या संस्थेच्या सर्व सन्याननीय समासदाना कळविण्यात येते की, आपल्या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंग्या मर्यादित, पुणे मुख्य कार्यालय मेन समागृह हाङको रोङ, सासवङ ता. पुरंदर जि. पुणे येथे आयोजित केलेली आहे तरी सर्व समासदांनी उपस्थित रहावे ही विनंती.

सभेपुढील विषय

मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ चा वृत्तांत वाचून कायम करणे.) सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत मंजुरी करीता प्रस्ताव सोदर करणे.) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या ऐनवेळीच्या विषयावर चर्चा करणे.

सभेकरीता अध्यक्षाची निवड करणे.

मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. सतिश महादेव जाधव

गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्थातासाने होईल अशा सभेर

गणसंख्येची आवश्यकता असणार नाही. पतसंस्थेच्या कामकाजाबाबत काही माहीती हवी असल्यास व काही सूचना करावयाच्या असतील तर त्या सूच वा प्रश्न पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय सासवड येथे कामकाजाच्या वेळेत दिनांक २८/०५/२०२५ पर्यंत लेखी आणून द्यावेत. आयत्यावेळी विचारलेली माहीती देणे शक्य होणार नाही याची कृमया नोंद घ्यावी वरील विषय संबंधीचे कागदपत्र सासवड येथील मुख्य कार्यालयात कामकाजाच्या वेळेत पाहवयास मिळतील.

माम लोकांना कळिवणेत येते की. खालील परिशिष्टत वर्णन केलेली सदर मिळकत श्री. अजय बापुराव मत्रे (कर्जदार) व श्री. बापुराव सुर्यभान मत्रे (सहकर्जदार) दोघे रा. गेंथवडी, ता. इंदापुर, जि. पुणे यांचे वडीलाजींत मालकी वहिवाटीची असुन त्यांनी सदर मिळकत ही आमचे अशिल शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा–बारामती कर्ज रक्कम घेणेबाबत तारण ठेवण्या संदंभात बोलणी केलेली आहे व त्या अनुभंगाने सदरील मिळकत ही रजिस्टर गहाणखताद्वारे तारण देणेची तयारी दाखवलेली आहे. सदरची खालील परिशिष्ठत वर्णन केलेली मिळकत ही पुर्णपणे निर्वेध व निजोखमी अशी असल्याचा तसेच त्यावर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, गहाण, दान, लिज, लिन, पोटगी, जप्ती, बक्षीस वगैरेंचा कोणत्याही प्रकारचा बोजा नसल्याचा भरवसा त्यांनी आमचे अशिलांस दिलेला आहे. तसेच सदरची मिळकत ही कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय प्रयोजनार्थ वापरात घेणेबाबतचे कोणतेही आदेश नाहीत अथवा कोणत्याही प्रकारचे सदरचे मिळकतीवर आरक्षण नाही असा भरवसा त्यांनी आमर अशिलांस दिलेला आहे.

तरी सदरचे जाहीर नोटीसीने कळिवणेत येत की, खालील परिशिष्ठात वर्णन केलेल्या मिळकतीबाबत कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा, कसलाही हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासुन ७ (सात) दिवसांचे आत जरूर त्या मुळ कागदपत्रांनिशी समक्ष खात्री करून द्यावी, सदर मुदतीमध्ये कोणार्च काहीही हरकत नसल्यास सदरची मिळकत ही पुर्णपणे निर्वेध व निजोखमी आहे असे समजुन, अगर ज्या कोणाचे काही हक्क संबंध असतील त्यांनी ते जाणीवपूर्वक सोडुन दिलेले आहेत असे समजुन, आमचे अशिल गहाणखताच व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचाही कोणत्याही प्रकाराची हरकत अथवा तक्रार मान्य केली जाणार नाही यांची नोंद घ्यावी

परिशष्ट - तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका इंदापुर, मे. दुय्यम निबंधक साो., बारामती यांचे अधिकार कक्षेतील, गाव मौजे पौधवडी, ता. इंदापुर, जि. पुणे येथील जमीन गट नंबर १६ यांसी क्षेत्र ०१ हे. ५९ आर पो.ख. ०३ आर असे एकुण ०१ हे. ६२ आर यांसी चतुः सिमाः पुर्वेस ः गट नं. १५ व १९, दक्षिणेस गट नं. ८ व ९, पश्चिमेस ः गट नं. १७, उत्तरेस ः ओढा पैकी सहकर्जदार श्री. बापुराव सुर्यमान मत्रे यांचे मालकी हक्क ताबे वहिवाटीचे ०० हे. ७९ आर चौ.मी. पो.ख. ०२ असे एकुण ०० हे.८९ आर क्षेत्र यांसी चतुःसिमाः पुर्वेस : धुमाळ यांचे क्षेत्र, दक्षिणेस : धुमाळ यांचे क्षेत्र, पश्चिमेस : बागल यांचे क्षेत्र, उत्तरेस ओढा हा या जाहिर नोटीस चा विषय अॅड.अमोल पोपट गावडे (M.A.L.L.B)

तिकाण – बारामती दिनांक - २७/०५/२०२५

ऑफिस - १०३, पहिला मजला, लॉयर्स इनक्लेव्ह, भिगवण रोड, बारामती, ता, बारामती, जि. पुणे मो.नं. ८७८८७०७६३५

बाबा, काळजी करू नका, मी

लवकरच बाहेर येईन देशाच्या सरक्षा एजन्सीच्या रडारवर असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रालाँ जवळजवळ एका आठवड्यानंतर तिचेँ वडील हरीश मल्होत्रा यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. ही भेट काही मिनिटे चालली असली तरी ती भावनांनी भरलेली होती. चौकशीदरम्यान झालेल्या या भेटीत ज्योतीने तिच्या वडिलांचे सांत्वन केले. ज्योतीने

तिच्या वडिलांना काळजी करू नका असे सांगितले.

तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेली जमीन श्री. रामनिवा बनारसीदास आगरवाल उर्फ गुप्ता यांचे मालकीहक्क व ताबे वहिवाटीची असन. त्यांनी सदरील जमी आमच्या अशिलांना खरेदी देण्याची बोलणी सुरू केलेली आहे. सदरील जमीन पूर्णतः निर्वेध, निजोखमी, निष्कर्जी व बोजारहित असल्याचा भरवसा व खा

परोक्त विद्यमान मालकानी आमचे अशिलांस दिलेली आहे. तथापि, सदरील जमीनीवर अन्य कोणाचाह होणत्याही प्रकारचा काही एक हक्क, अधिकार, हितसंबंध वगैरे असल्यांस, संबंधितांनी प्रस्तत नोटीर प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत कागदोपत्री पुराव्यासह आमचे खालील पत्त्यावर लेखी हरकर ोंदवावी. मुदतीत हरकत न आल्यांस, आमचे अशिल पुढील व्यवहार पुर्ण करतील. मुदतबाह्य हरक ाचारात घेतली जाणार नाही. " परिशिष्ट'

तुकडी व जिल्हा पुणे, पोट तुकडी व तालुका हवेली, मे. द्य्यम निबंधक हवेली (पुणे) यार ार्यकक्षेतील, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील गांव मौजे किवळे येथील सर्व्हे नंबर ७७/१, यांसी एकूण क्षेत्र ०१ हेक्टर, १७ आर (०० हेक्टर, ००.५० आर पोटखराब्यासहित), यांसी आकार रक्कम रूपये ०१.४५, पैकी श्री. रामनिवास बनारसीदास आगरवाल उर्फ गुप्ता यांचे मालकीचे क्षेत्र ०० हेक्टर. ८७.७५ आर, यांसी आकार रक्कम रूपये ०१.०९ यांसी चतुः सिमा खालीलप्रमाणेः-पुर्वेस : सर्व्हें नंबर ७७/१ मधील उर्वरीत जमीन, दक्षिणेस : सर्व्हे नंबर ७७/१/५, पश्चिमेस

मीटर रस्ता, उत्तरेस : सर्व्हे नंबर ७७/१/४ येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक जमीन, तीचेशी जोडलेल्या सर्व हक्क, अधिकार व हितसंबंधासहित

पुणे, तारीख – २७.०५.२०२५ ॲड. चंदकांत नाणेक

पत्ता : बी-१०१, ओम रेसिडेन्सी, माऊली गार्डन मंगल कार्यालयासमोर, २६५/८, बाणेर पुणे-४११०४५, फोन - (०२०) २७२९२४२५ मो. नं.- ९५७९६६७७५

Tricom Fruit Products Ltd

Regd. Office: Gat No 336,338-341, Village Andori Taluka Khandale, Shirval, Pandarpur Road, DistSatara- 415521.CIN L67120PN1995PLC13909

STATEMENT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED MARCH 31, 2025 uarter Ended | Year Ended | Qu 31.03.2025 | 31.03.2025 | 3 Total Income from Operation (net) 0.00 Net Profit/(Loss) from ordinary activities after tax Net Profit/(Loss) for the period after 0.00 0.00 0.00 0.00 (40.05) (15.76) Profit/(Loss) before tax from (8.70) (9.45) 1909.41 1909.41 1909.41 1909.41 Equity Share Capital eserves (excluding Revalu shown in the Balance Sheet of previous year

items) (of Rs.10/- each) (0.05)(0.21)(0.08)items) (of Rs. 10 /- each) (0.05)(0.08)(0.05)(0.21)Diluted

The above is an extract of the detailed format of Quarter and year ended March 2025 udite Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing and other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format o Financial Results is available on the website of the Company at www.tric and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com For Tricom Fruit Products Ltd

Date: 27.05.2025



Resolution Professional Reg. No. IBBI/IPA-002/IP-N000270/2017-18/10783

DIN: 00050869

जाहीर समन्स

दौंड येथील मे. दिवाणी न्यायाधिश सोा. वरिष्ठ स्तर यांचे कोर्टात (पिठासन अधिकारी मे. ए. एम. जोशी कोर्ट, दौंड)

स्पे. दि. मु. नं. ४८३/२०२४ (जुना बारामती कोर्ट स्पे. मु. नं. २५२/२०२३) नि. ३५ वादी विरूध्द...

सखाराम धोंडीबा उर्फ धोंडी वाघमारे

श्री. बबन धोंडीबा उर्फ धोंडी वाघमारे रा. २५६, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, ए. एल. ४४, येरवडा, पुणे ४११००६ श्री. सजीत हरीभाऊ खोमणे

रा. जिरेगांव, ता. दौंड, जि. पुणे श्री. निखिल नवनाथ खोमणे (अज्ञान व्यक्ती)

श्री. शामराव साहेबराव जगताप

यांचे वतीने त्यांचे वडिल श्री. नवनाथ आण्णा खोमणे रा. जिरेगांव, ता. दौंड, जि. पुणे श्रीमती प्रेमाबाई सिताराम लोंढे प्रेमाबाई किसन वाघमारे - लग्नापर्वीचे नाव

रा. जिरेगांव, ता. दौंड, जि. पुणे

श्रीमती सुमन दत्तात्रय गायकवाड सुमन किसन वाघमारे - लग्नापुर्वीचे नाव रा. ६०, ढाकळे गावठाण, ढाकळे, ता. बारामती, जि. पणे श्री. शंकर दगडु वाघमारे

रा. २४/३, शिवदास चाळ, शिवाजीनगर, मुंब्रा, जि. ठाणे ४००६१२ श्रीमती मालन प्रकाश कांबळे रा. ३८१, म्हात्रे चाळ, गावदेवी रोड, (नाशिकवॉर्ड),

भगतिसंग चाळ, मुंबई पुणे हायवे रोड, संजयनगर, मुंब्रा, जि. ठाणे ४००६१२ श्रीमती अनिता दगडु वाघमारे रा. पी १०७, एन. पी. एम. जी. पी.बी.नं. ४१, आणि आजुबाजुचा परिसर,

नवघर मार्ग, मुलुंड ईस्ट, मुंबई उपनगर, मुंबई सबअर्बन डिस्ट्रीक्ट ४०००८१ रा. पी १०७, एन. पी. एम. जी. पी.बी.नं. ४१, आणि आजुबाजुचा परिसर,

नवघर मार्ग, मुलुंड ईस्ट, मुंबई उपनगर, मुंबई सबअर्बन डिस्ट्रीक्ट ४०००८१ प्रतिवादी नं. २ ते १० करीता जाहीर समन्स देण्यात येते की, प्रतिवादी नं. २ ते १० यांना जाही ामन्स काढणेसाठी वादीतर्फे नि.नं. ३० वर अर्ज दाखल केलेला आहे, त्यावर मे. कोर्टाचे आदेश मंजुर झाले आहेत. त्याप्रमाणे सदर दाव्यातील प्रतिवादी नं. २ ते १० यांना जाहीर समन्स काढण्यात येत आहे.

त्याअर्थी, सदर वादी यांनी तुमच्या विरूध्द दावा निरंतर ताकिदीसाठी दाखल केला असून सदर दाव्यात आपण आपले म्हणणे मांडण्यासाठी दि. ०२/०७/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता य न्यायालयात जातीने किंवा वकिलामार्फत हजर होण्यासाठी तम्हांला याद्दारे बोलावण्यात येत आहे. तसेच तुमच्या बचावाच्या पृष्टयर्थ तुम्ही ज्या साक्षीदारांच्या साक्षी व दस्तऐवजाचा आधार घेवु इच्छिता ती सर्व . हागदपत्रे घेवुन हजर रहावे, अन्यथा तुमच्या गैरहजेरीत वादाची सुनावणी होवुन निर्णय देणेत येईल, याची नोंद घ्यावी.तसेच पत्ता न दिल्यास तुमचा बचाव रद्द होणेस पात्र आहे.

आज दि. २१/०४/२०२५ रोजी माझे सहीनिशी व कोर्टाचे शिक्क्यानिशी दिली. सही/-



सहाय्यक अधिक्षक, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, दौंड



